

जिल्हा नियोजन समितीकडील रस्ते क्षेत्रासाठी लेखाशिर्ष
३०५४ व ५०५४ अंतर्गत उपलब्ध होणाऱ्या निधीतून
करावयाच्या रस्ते बांधणीबाबत मार्गदर्शक सूचना.
सुधारित आदेश

महाराष्ट्र शासन
ग्राम विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक: जिवायो- २०१५/प्र.क्र.१९१/पंरा-८
बांधकाम भवन, २५ मझबान पथ, फोर्ट, मुंबई - ४०० ००१,
तारीख: २९ ऑक्टोबर, २०१६.

वाचा -

- १) शासन निर्णय नियोजन विभाग, क्र. जिवायो-१००७/प्र.क्र.३९/ का-१४४४, दि. १६ फेब्रुवारी, २००८.
- २) शासन निर्णय नियोजन विभाग, क्र. डि.एपी-१०१४/प्र.क्र.२९५/का-१४८१, दि. १७ डिसेंबर, २०१४.
- ३) शासन परिपत्रक, ग्राम विकास विभाग, क्र. ग्रासयो-२०१५/प्र.क्र.८/पं.रा.-७ दि. ११ डिसेंबर, २०१५
- ४) शासन निर्णय ग्राम विकास विभाग, क्र. जिवायो-२०१५/प्र.क्र.१९१/पंरा-८. दि. ३ सप्टेंबर, २०१६

प्रस्तावना -

सन २००१-२०२१ च्या रस्ते विकास आराखड्यानुसार महाराष्ट्र राज्यात इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग यांच्या एकूण प्रस्तावित लांबीपैकी प्रत्यक्षात अस्तित्वात असलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याकरीता रस्ते या क्षेत्रासाठी जिल्हा नियोजन समिती, आदिवासी विकास विभाग, ग्राम विकास विभाग यांच्याकडून उपलब्ध होणाऱ्या निधीचा सुयोग्य वापर व्हावा, कामांमध्ये सुसूत्रता राहावी, त्याचप्रमाणे कामात (duplication) होऊ नये या दृष्टिने सर्वसमावेशक सूचना संदर्भातील क्र. ४ च्या शासन निर्णयान्वये देण्यात आल्या आहेत.

तथापि, या शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्हा परिषदे अंतर्गत तालुका स्तरावर PCI (Pavement Condition Index) आधारे वेगवेगळ्या प्राधान्यक्रम याद्या तयार करणे तसेच निधी उपलब्धतेनुसार कार्यकारी अभियंता (PMGSY) यांच्याकडील तालुकानिहाय प्राधान्यक्रम यादी व जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडील यादी यांचे एकत्रिकरण करून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत मंजूर/प्रस्तावित रस्ते वगळून उर्वरित रस्त्यांपैकी प्राधान्यक्रम यादीनुसार पात्र रस्ते निवडणे व तालुकानिहाय इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग यांचा प्राधान्यक्रम निश्चित करणे यासाठी लागणारा कालावधी विचारात घेऊन सदरचा निधी व्यपगत होऊ नये म्हणून दि. ३ सप्टेंबर, २०१६ च्या शासन निर्णयान्वये निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना पुढील वित्तीय वर्ष म्हणजेच एप्रिल, २०१७ पासून लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

शासन निर्णय-

उपरोक्त प्रस्तावनेतील कारणमिमांसा लक्षात घेऊन जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या “ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण (३०५४) आणि इतर जिल्हा रस्ते विकास व मजबुतीकरण” (५०५४) या जिल्हास्तरीय योजनांसाठी शासन निर्णय दि.३ सप्टेंबर, २०१६ अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना पुढील वित्तीय वर्ष म्हणजेच एप्रिल, २०१७ पासून लागू राहतील

जिल्हा परिषदांनी दि. ३ सप्टेंबर, २०१६ च्या शासन निर्णयानुसार सन २०१७-१८ या वित्तीय वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी माहे डिसेंबर, २०१६ पर्यंत इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग यांच्याकरीता तालुका स्तरावर PCI व इतर निकषानुसार प्राथम्यक्रम याद्या तयार करून त्यास मान्यता घ्यावी. तसेच दर वर्षी पुढील वित्तीय वर्षामध्ये घ्यावयाच्या रस्त्यांची तालुका स्तरावर PCI व इतर निकषानुसार प्राथम्यक्रम याद्या डिसेंबर अखेर पर्यंत तयार करून या यादीस मान्यता घ्यावी.

सन २०१६-१७ या चालू आर्थिक वर्षात पुर्वीप्रमाणे नियम / कार्यपद्धतीनुसार या जिल्हास्तरीय योजना राबविण्यात याव्यात. तसेच निविदा प्रक्रियेचे टप्पे नजरेसमोर ठेऊन कामाचे तुकडे पाडू नयेत.

वरील सुधारणा व्यतिरिक्त संदर्भित शासन निर्णय दि. ३ सप्टेंबर, २०१६ मधील इतर सर्व तरतुदी व सूचना कायम राहतील.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६१०२६१३२४११८३२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(प्रकाश वळवी)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव.
२. मा.मंत्री (सर्व), महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई
३. मा. राज्यमंत्री (सर्व), महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई
४. मा. अध्यक्ष, जिल्हा परिषद (सर्व)

५. मा. विधानसभा / विधान परिषद सदस्य (सर्व), विधानमंडळ, मुंबई
६. अप्पर मुख्य सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
७. प्रधान सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
८. सर्व विभागीय आयुक्त, सर्व महसुल विभाग
९. सर्व जिल्हाधिकारी
१०. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र राज्य, मुंबई / नागपूर
११. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)
१२. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व).
१३. कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद (बांधकाम विभाग) (सर्व)
१४. सर्व मंत्रालयीन विभाग, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
१५. उपआयुक्त (नियोजन), सर्व विभागीय आयुक्त कार्यालये
१६. जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा नियोजन समिती (सर्व जिल्हे)
१७. अवर सचिव/पं.रा.७, कार्यासन अधिकारी, (यो-८, यो-९)
१८. निवडनस्ती (कार्यासन पंरा-८)